# SARASWATI COMMERCIAL (INDIA) LTD.

Regd. Off.: 209 - 210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai - 400 021.

Tel: 4019 8600 • Fax: 4019 8650 • E-mail: saraswati.investor@gcvl.in

Web: www.saraswaticommercial.com • CIN: L51909MH1983PLC166605

Date: 27th August, 2022

To,
Corporate Relationship Department,
BSE Limited
P.J Towers, 1st Floor,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Ref: BSE- Scrip code: 512020

Dear Sir/Madam,

Sub: Copies of Newspaper Advertisement for the 39<sup>th</sup> Annual General Meeting to be held on Thursday, 22<sup>nd</sup> September, 2022 at 2.30 P.M.

Pursuant to to Regulation 30 and 47 read with Schedule III Part A of the SEBI (LODR), 2015, MCA Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, December 31, 2020, January 13, 2021 and May 05, 2022, and Circulars SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) enclosed herewith please find copies of newspaper advertisements published on Saturday, 27<sup>th</sup> August, 2022 in Financial Express (National Daily) and Pratahkal (Mumbai Edition), giving notice of the 39<sup>th</sup> Annual General Meeting of the Company scheduled to be held on Thursday, 22<sup>nd</sup> September, 2022 at 2.30 P.M. (IST) through Video Conference/ Other Audio Visual Means.

Kindly take the same on your records and oblige.

Thanking You,

Yours faithfully,

For Saraswati Commercial (India) Limited

Avani Sanghavi

Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

WWW.FINANCIALEXPRESS.COM

# SARASWATI COMMERCIAL (INDIA) LIMITED

CIN: L51909MH1983PLC166605

Regd. Office: 209/210, Arcadia Building, 2th Floor, 195, Nariman Point, Mumbai - 400 021. Telephone: 022-40198600, Fax: 40198650 Email id: saraswati.investor@gcvl.in NOTICE OF THE THIRTY NINTH (39™) ANNUAL GENERAL MEETING

#### NOTICE is hereby given that the Thirty Ninth (39\*) Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, 22" day of September, 2022 at 2.30 P.M. via Video Conference / Other Audio Visual Means in compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with to General circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 39/2020, 2/2021 and 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020. December 31, 2020, January 13, 2021 and May 05, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/

CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/ CIR/

P/2022/62 May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India

(SEBI) to transact the business as set out in the notice convening the AGM ("Notice"). The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 will be sent only by electronic mode to members whose email addresses are registered with the Company/Depositories Participants ("DP's")/ Registrar and Transfer Agent viz. TSR Consultants Private Limited ("RTA"), in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Regulations. In case members who have not registered their email address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, TSR Consultants Private Limited at C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai-400 083.

Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 15" September, 2022 to 22" September, 2022 (both days inclusive). The Notice and the Annual Report will also be available on the website of the company at www.saraswaticommercial.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. Members can attend and participate in the AGM only through VC/OAVM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. In case of any queries write an email at evoting@nsdl.co.in or contact NSDL team - Mr. Tejas Chaturvedi or Ms. Pallavi Mhatre at Tel no.: 1800-222-990 who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write to the Company Secretary at the above mentioned email address or the registered office address.

The procedure and instructions for joining AGM through VC/OAVM and detailed procedure and instructions for casting votes through remote e-voting or e-voting during the AGM for all Members (including the Members holding shares in physical form/ whose email addresses are not registered with the DPs/Company/RTA) are stated in the Notice.

Kindly note that pursuant to SEBI Circular no. SEBI/ HO/ MIRSD/ MIRSD RTAMB/ P/CIR/2021/655 dated November 3, 2021, It has been made mandatory for shareholders holding shares of the Company in physical form, to furnish PAN, KYC details and Nomination details to the ("Company")/ ("RTA") and if the above details are not furnished by March 31, 2023, the concerned shares shall be frozen by the RTA. Members are also requested to furnish/update valid PAN to the RTA. In this connection

the following forms as notified by SEBI, can be downloaded from the Company's website at https://www.saraswaticommercial.com/investor-services.asp Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes / updation thereof);

2. Form ISR-2(Confirmation of Signature of shareholders by their banker);

3. Form SH-13 (Nomination form) For Saraswati Commercial (India) Limited

Avani Sanghavi Place: Mumbai Company Secretary Date : 26" August, 2022 Membership No.: A29108



# ARUNA HOTELS LIMITED

Corporate Identification Number (CIN): L15421TN1960PLC004255 Registered Office: "Aruna Centre" 145, Sterling Road, Nungambakkam, Chennai 600034

#### Tel: 044-2530 3404; E-mail: directorsaruna@gmail.com, Website: www.arunahotels.com PUBLIC NOTICE - 60™ ANNUAL GENERAL MEETING OF

ARUNA HOTELS LIMITED The 60th Annual General Meeting ("AGM") of the Members of Aruna Hotels Limited will be convened through Video Conferencing ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made there under, read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 Circular No. 19/2021 dated December 08, 2021 and 21/2021 dated December 14, 2021 respectively and General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 and Securities and Exchange Board of India Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI Circular No: SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 (collectively referred as relevant

The 60" AGM of the Members of Aruna Hotels Limited will be held on Friday, September 23, 2022 at 10.00 a.m. (IST) through VC/OAVM facility provided by Central Depository Services (India) Limited ("CDSL") to transact the businesses as set out in the Notice convening the AGM, which will be circulated in due course

A copy of 60" Annual Report of the Company for the Financial Year 2021-2022 ("Annual Report") along with the Notice of the AGM, Financial Statements and Statutory Reports will also be made available on the website of the Company at www.arunahotels.com and on the website of CDSL at www.evotingindia.com. Additionally, the Notice of AGM along with the Annual Report will also be available on the website of the Stock Exchange on which the securities of the Company are listed, i.e., the

Members can attend and participate in the AGM, only through VC/OAVM facility, the details of which will be provided by the Company in AGM Notice. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 60° AGM of the Company in person. Members attending the meeting though VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013

The Company is providing remote e-voting (prior to the AGM) and e-voting (during the AGM) facility to all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the 60" AGM. Detailed instructions for remote e-voting and e-voting during the AGM is provided in the Notice of 60" AGM. The Notice of AGM along with the Annual Report for Financial Year 2021-2022 will be sent electronically

to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agents ('RTA')/Depository Participants ('DPs'). Members can join and participate in the 60th AGM only through VC/OAVM facility. Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process mentioned below for registering their email addresses and to receive Notice of AGM and Annual Report electronically and receive login ID and password for e-Voting. Manner for Registration of e-mail addresses is as follows: For Physical Shareholders: Members who have not registered their e-mail address with the

Company, can register their e-mail address for receipt of Notice of 60" AGM, Annual Report and login details for joining the 60° AGM through VC/OAVM facility including e-voting by sending a request to MCS Share Transfer Agent Limited (MCS), Registrar and Share Transfer Agent (RTA) at helpdeskmum@mcsregistrars.com providing their name, folio number, scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of Aadhaar card) in support for registering e-mail address.

For Demat Shareholders: Members holding shares in demat form whose e-mail address are not registered, are requested to register their e-mail address for receipt of Notice of 60° AGM, Annual Report and login details for joining the 60" AGM through VC/OAVM facility including e-voting by providing Demat account details (CDSL -16 digit beneficiary ID or NSDL - 16 digit DPID+CLID), Name, Client Master or copy of Consolidated Account Statement, PAN (self-attested scanned copy of the PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of the AADHAAR card) to their DP only, as per the process advised by their DP. The registered email address will also be used for sending future communications.

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the applicable Circulars.

> for and on behalf of ARUNA HOTELS LIMITED

K Lakshmi Place: Chennai Company Secretary & Compliance Officer Date: 26.08.2022

(VXL) VXL Instruments Limited CIN: L85110MH1986PLC272426

Registered Office: 252, 5th Floor, Building No. 2, Solitaire Corporate Park, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093 Tel.: +91 22 2824 5210 Fax: +91 22 42872197 | E-mail: cs@vxl.net | Website: www.vxl.net

#### NOTICE OF 36™ ANNUAL GENERAL MEETING E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the Thirty Sixth (36") Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, the 21" day of September, 2022 at 12.00 Noon through Video Conference (VC) or Other Audio Visual Means (OAVM) without the requirement of physical presence of the members at a common venue, to transact the business as set out in the Notice. The Company has sent the Notice of 36" AGM and Annual Report for the Financial Year 2021-22 on 26th August 2022, through electronic mode to Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the General circular No. 02/2022 dated May 5, 2022 and all other circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. 62 dated May 13, 2022 and all other circulars issued by SEBI. The notice of 36" AGM and Annual Report 2021-22 will also be made available on the Company's website, at www.vxl.net, BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL at www.evotingindia.com.

The Members of the Company are hereby informed that pursuant to the Regulation 44 of LODR Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies Management and Administration (Amendment) Rules. 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting) provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 15" September, 2022 to 21" September, 2022 (both days inclusive) for the purpose of determination of shareholders for AGM. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on 14<sup>th</sup> September 2022, being the cut-off date, may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM. The remote e-voting period commences from 18th September. 2022 (9 A.M.) and ends on 20th September, 2022 (5 P.M.). The e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. A Member may participate in the Meeting even after exercising his right to vote through e-voting but shall not be allowed to vote again at the Meeting. The detailed procedure and instruction for remote e-voting and e-voting for the AGM are given in the notice of the 36° AGM.

Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the Annual Report has been sent electronically by the Company and holds shares as of the cut-off date i.e. 14th September, 2022 may contact our RTA i.e. Bigshare Services Private Limited, No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093, Tel No: (022)- 62638200 Fax No: (022)- 6263 8299 or mail to info@bigshareonline.com and obtain copy of Annual Report.

In case of any queries, the Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting User Manual for members available at the download section of https://www.evotingindia.com/userdocs/FAQs.pdf or send an email to CDSL help desk at helpdesk.evoting@cdslindia.com or call 022-23058542/43.

The results of remote e-voting and e-voting at the AGM along with the Scrutinizer's Report will be placed on the Company's website and on the website of CDSL (www.evotingindia.com) within two working days of passing of the resolutions at the AGM to be held on 21" September, 2022 for information to the Members and communicated to the BSE Limited

Reshma M

Place: Bangalore Date: 26" August, 2022

Company Secretary & Compliance Officer M. No.:A33180

# J. K. INVESTO TRADE (INDIA) LIMITED

CIN: U99999MH1947PLC005735 Registered Office: New Hind House, 3 N. M. Marg, Ballard Estate, Mumbai 400 901 Phone No.: 022-22686000 Fax No.: 022-22620052 Email: jkitil@raymond.in Website: www.jkinvesto.com

NOTICE

NOTICE is hereby given that the Seventy Fourth (74th) Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Tuesday, September 20, 2022 at 11.30 A.M. IST through two-Way Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the business as set out in the Notice of 74th AGM dated August 05, 2022.

Pursuant to Relevant Circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA"), hereinafter collectively referred to as "Circulars", the Company is permitted to hold the AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue.

In compliance with the Circulars, the Notice of the 74th AGM along with the Annual Report for Financial Year 2021-22 has been sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited ("the Depositories"). The Notice of AGM along with the Annual Report is also available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com and on the Company's website at www.jkinvesto.com. The Company has engaged NSDL for providing facility for voting through remote e-voting, for participation in the AGM through VC/OAVM and e-voting during the AGM.

n compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Secretarial Standard 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India: The Company is providing remote e-voting facility to its Members to cast their vote by electronic means on the Resolutions set out in the Notice of the 74th AGM dated August 05, 2022.

Day, Date and time of end of remote e-voting: Monday, September 19, 2022 at 5.00 p.m. (IST)

d) Cut-off Date: Tuesday, September 13, 2022 Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after

Day, Date and time of commencement of remote e-voting: Friday, September 16, 2022 at 09.00

the dispatch of AGM Notice, holds shares as on the Cut-off Date i.e. September 13, 2022 should follow the instructions for e-voting as mentioned the AGM Notice. The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not cast their vote

through remote e-voting shall be able to exercise their voting rights through e-voting system at

The Members are requested to note that:

- i. Remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 p.m. on Monday, September 19, 2022:
- ii. The Members who have already cast their vote through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and
- Members holding shares in physical or in dematerialized form as on September 13, 2022. shall be entitled to vote

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM through electronic voting system on the businesses as set forth in the Notice of the AGM. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of AGM. Members holding shares in physical mode who have not registered their e-mail addresses with the

Company/Link Intime India Private Limited/Depositories, they may do so by sending a duly signed

request letter to Link Intime India Private Limited by providing Folio No. and Name of the Shareholder

at (UNIT: J. K. Investo Trade (India) Limited), C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai 400083, Tel: 022-49186000 or by sending a scanned copy of the signed request letter on e-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in. Members holding shares in demat mode are requested to contact their Depository Participant ("DP") and register their e-mail address in the demat account as per the process advised by their DP. For any query or relating to attending the AGM through VC/OAVM or e-voting before / during the AGM, Members may write to / contact Mr. Amit Vishal, Senior Manager - NSDL / Mr. Sagar Ghosalkar,

Assistant Manager - NSDL, Toll Free Phone Nos.: 1800 1020 990 / 1800 224 430 or email: evoting@nsdl.co.in OR Ms. Ankita Sharma, Company Secretary, J. K. Investo Trade (India) Limited, New Hind House, 3, N. M. Marg, Ballard Estate, Mumbai 400 001Ph. No.022-22686000 or E-mail

The Company has appointed M/s SGGS & Associates, Practising Company Secretary as the Scrutinizer for overseeing/conducting the voting process in a fair and transparent manner. The result of the e-voting / voting at AGM shall be declared within three days of the passing of the

Resolutions at the AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be displayer at the Registered Office of the Company and also be placed on the Company's website and website of By Order of the Board of Directors

> **5.P.APPARELS LIMITED** CIN: L18101TZ2005PLC012295

Regd Office: 39-A, Extension Street, Kaikattipudur, Avinashi - 641654 Tel: 04296-714000 E-mail: csoffice@s-p-apparels.com Web: www.spapparels.com Notice of the 17th Annual General Meeting and E-voting Information

Notice is hereby given that 17th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, 19th September 2022 at 4.00 PM (IST) through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of

The Company has sent the Notice of AGM/ Annual Report to those shareholders holding

shares of the Company as on 19th August, 2022, through e-mail to Members whose

For J. K. Investo Trade (India) Limited

Place: Mumbai Date: 26th August 2022

AGM dated 11th August 2022.

Ankita Sharma Company Secretary

# HATSUN AGRO PRODUCT LIMITED

CIN: L15499TN1986PLC012747

Registered Office: No. 41 (49), Janakiram Colony Main Road, Janakiram Colony, Arumbakkam, Chennai - 600 106. Phone: +91 44 4365 9999 Fax:+91 44 4365 9998. Email: secretarial@hap.in Website: www.hap.in

# NOTICE

The Thirty Seventh Annual General Meeting ("37th AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Tuesday, 20th September, 2022 at 10.00 A.M IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 39/2020 dated 31st December, 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, General Circular No. 19/2021 dated 8th December, 2021, General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021 and General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and SEBI Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and 13th May, 2022 ('SEBI Circulars') (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business set out in the Notice calling the AGM.

Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of Quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Notice is also hereby given pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 that the business as set out in the Notice of Annual General Meeting may be transacted by electronic voting and that the Company is pleased to offer e-voting facility to the members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice of AGM. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) to provide the e-voting facility.

In compliance with the relevant circulars, the Notice of AGM and financial statements for the financial year 2021-22, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent on 26th August, 2022 to the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The aforesaid documents are also available on the Company's website at www.hap.in and on the websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of NSDL (agency providing the Remote e-Voting facility) i.e. www.evoting.nsdl.com.

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, the 19th September, 2022 to Tuesday, the 20th September, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

# Instruction for remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its members, facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely, using the electronic voting system of NSDL on the dates mentioned herein below ("remote e-voting")

Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and the Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM.

Information and instructions including details of user id and password relating to e-voting have been sent to the members through e-mail. The same login credentials should be used for attending the AGM through VC / OAVM. The manner of remote e-voting and voting at the AGM by the Members holding shares in a dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email

addresses is provided in the Notice of the AGM and is also available on the website of the Company: www.hap.in and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) i.e. www.evoting.nsdl.com

The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote e-voting: 9:00 a.m. on Saturday, 17th September, 2022

The voting rights of the Members will be reckoned as Tuesday, the 13th September, 2022.

In case, a person has become a member of the Company after dispatch of notice of Annual General Meeting but on or before the cut-off date for e-voting i.e., Tuesday, the 13th September, 2022 he/she may write to NSDL on the email id evoting@nsdl.co.in requesting for the User id and Password. If the member is already registered with NSDL for e-voting, the member can use the existing User id and Password for casting his / her vote through remote e-voting.

www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to Soni Singh, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.co.in

The Board of Directors at their meeting held on 22nd August, 2022 has appointed Mr. N.Ramanathan, Partner of M/s. S Dhanapal & Associates, Practicing Company Secretaries, Chennai, as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner.

Mr. G Somasundaram, Company Secretary of Hatsun Agro Product Limited will be the person responsible to address the grievances connected with the voting by electronic means.

# Mr. G. Somasundaram,

Company Secretary, Hatsun Agro Product Limited. CIN: L15499TN1986PLC012747 Plot No.14 (TNHB), Tamilnadu Housing Board "A" Road, Sholinganallur, Chennai - 600119

Phone number: 044-24501622 | E mail: secretarial@hap.in

Members may kindly note that the Chairman or in his absence the Managing Director or the person authorized in this regard will announce the results on or before Thursday, the 22nd

The results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website www.hap.in and on the website of NSDL, www.evoting.nsdl.com for information of the members, besides being communicated to the Stock Exchanges. By Order of the Board

for HATSUN AGRO PRODUCT LIMITED

G. Somasundaram Company Secretary ndianexpress.com

The Indian EXPRESS

OURNALISM

# side.

# T your opinion with insightful observations.





For the Indian Intelligent. The Indian Express.

#### e-mail addresses are registered with the Company / Depositories in accordance with the Circular No.20/2020 issued by the Ministry of Corporate Affairs dated 5th May, 2020 read with Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 ("MCA Circulars") and Securities of Exchange Board of India ("SEBI") circular dated 12th May, 2020 15th January 2021. The AGM Notice along with the explanatory statement and the Annual Report for the financial year 2021-22 is available and can be downloaded from the Company's website www.spapparels.com and the website of Stock Exchanges in which the shares of the Company are listed i.e., BSE Limited & National Stock Exchange of India Limited and on the website of Link Intime India Private Limited (LIIPL) at Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility

only. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using remote electronic voting system (remote e-voting) provided by LIIPL. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting. For further details in connection with e-voting, members may also visit the website

The Board of Directors of the Company has appointed Mr.M.D.Selvaraj FCS, of MDS & Associates, Company Secretary in practice, Coimbatore as Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner. Members are requested to carefully read the instructions printed for voting through e-voting on the AGM Notice. Members are also requested to note the following:

Members are also requested to note the following:

1	Date of completion of dispatch of Notice/ Annual Report	Friday, 26th August, 2022
2	Date and time of commencement of remote e-voting	Friday, 13th September 2022 at 9.00 AM (IST)
3	Date and time of end of remote e-voting. Remote e-voting will not be allowed beyond this date and time.	Sunday, 18th September 2022 at 5.00 PM (IST)
4	Cut-off date of determining the members eligible for e-voting	Monday, 12th September 2022.

Those members, who are present in the AGM through VC / OAVM facility and had not cast their votes on the resolution through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. A person whose name is recorded in the Register of Members or in the register of beneficial

owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the Annual General Meeting. The voting rights of Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM through VC / OVAM but shall not be entitled to cast their votes again.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date, may refer the Notice of Annual General Meeting, posted on Company's website

www.spapparels.com for detailed procedure with regard to remote e-voting. In case the shareholder's email ID is already registered with the Companylits Registrar & Share Transfer Agent ("RTA")/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered

If you have not registered your e-mail address with the Company / Depository you may please follow below instructions for obtaining login details for e-voting:

Shareholders holding shares in physical mode are requested to kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd., www.linkintime.co.in and go to the Investors Services section and select Email/ Bank detail Registration. The members are required to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, e-mail id along with the scanned uploads of the PAN & cheque leaf with the first named shareholders name imprinted in PDF or JPEG format & also upload the image of share certificate with the request letter duly signed and scanned in PDF or JPEG format. Alternatively, members may send a request letter along with the requisite documents to the Registrar & Share Transfer Agents for updation.

Shareholders holding shares in Demat mode are requested to contact the Depository Participant ("DP") and register your e-mail address in your Demat account, as per the process advised by

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries relating to remote e-voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help Section or write an e-mail to enotices@linkintime.co.in or Call us at Tel: 022 - 49186000. In case of any grievances connected with facility for voting by electronic voting means during AGM, you can write an email to instameet@linkintime.co.in or Call us at Tel: (022-49186175).

The result of voting will be announced by the company in its website www.spapparels.com and on the website of Link Intime India Private Limited (LIIPL) and also will be intimated to the Stock exchanges in which the shares of the Company are listed. This public notice is also available in the Company's website viz, www.spapparels.com and in the

website of LIPL viz. instavote linkintime.co.in and on the website of the stock exchanges where

the shares of the Company are listed. Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015,

the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 13th September 2022 to Monday, 19th September, 2022 (both days inclusive). For S.P.Apparels Limited

Avinashi K.Vinodhini August 26, 2022 Company Secretary &

Place: Chennai

Date: 26.08.2022

Conclusion of remote e-voting: 5:00 p.m. on Monday, 19th September, 2022

In case, members have any queries regarding e-voting, they may refer to the frequently asked questions (FAQ) and e-voting user manual available at the download section of

Any vote received from a member beyond 5.00 P.M. IST on 19th September, 2022 will not be valid and remote e-voting shall not be allowed beyond 5.00 P.M. IST on 19th September, 2022.

Members who have cast their vote/s by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM, however those members shall not be entitled to cast their vote/s again at the AGM.

His contact details are as follows:

September, 2022 at the Corporate Office of the Company.

Sd/-

Compliance Officer

🗕 पान १ वरून...

राज्यात १५ दिवस आधीच मान्सून

सुरू करणार परतीचा प्रवास

मान्सून परतीचा प्रवास सुरू करणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून

दिली आहे. मुंबई हवामान केंद्राने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज

वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीचा

प्रवास सुरू करेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्यामुळे

शेतीच्या कामांना आणखी वेग आला आहे. राज्यात यंदा झालेल्या पावसामुळे

नदी-नाले तुडूंब भरले आहेत तर अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती ओढावल्याचे

चित्र आहे. एकंदरीत मान्सूनचा परतीचा प्रवास १७ सप्टेंबरपासून सुरू होतो

आणि ३० सप्टेंबरपर्यंत मान्सून निरोप घेतो. बदलत्या हवामानाचा मोठा

परिणाम पाऊस-पाण्यावर होत असतो. त्यामुळे आता पावसाचे स्वरुपही

आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्यामुळे हजार

सोमय्या म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असल्यामुळेच

पालिका अधिकारी या स्टुडिओवर कारवाई करण्यास कचरत होते. त्यामुळेच

तत्कालिन पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी स्टुडिओवर कारवाई केली नाही.

स्टुडिओ अवैध ठरवल्यानंतरही स्टुडिओवर आणखी एक मजला बांधण्यात आला. मात्र, आता मविआचे दिवस संपले आहेत. त्यामुळे कारवाईत हयगय

केली जाणार नाही. स्टुडिओच्या मालकावर तत्काळ गुन्हा दाखल करुन कारवाई

कोटींच्या घोटाळ्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

मुंबई, दि. २६ ( प्रतिनिधी ) : राज्यात मान्सून १५ दिवस आधीच

सर्व संबंधितांच्या व आम जनतेच्या माहितीकरिता याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, खालील निर्देशि सुवर्ण कर्ज खात्यांतर्गत दी फेडरल बँक लि. यांच्याद्वारे आयोजित केलेल्या खालील निर्देशित खात्याम . तारण गहाण दागिण्यांचा ई-लिलाव खाते धारक यांना ई-लिलावा मार्फत दि. १३.०९.२०२२ रोजी ऑनलाइन पोर्टल https://gold.samil.in वर आयोजित केला आहे. इच्छुक खरेदीदारांनी पुढील माहितीकरिता ठाणे लुईसवाडी शाखा येथील बँकेस संपूर्क साधावा वा लिलाव पोर्टलवर लॉग ऑन करावे. खात्याची सची

शाखा नाव	खाते क्रमांक	शाखा नाव	खाते क्रमांक
उाणे लुईसवाडी	१७७५६१०००७२१६२	ठाणे लुईसवाडी	१७७५६१०००८३७४८
उाणे लुईसवाडी	१७७५६१०००७३३९२	ठाणे लुईसवाडी	१७७५६१०००८३७५५
उाणे लुईसवाडी	१७७५६१०००७६७००	ठाणे लुईसवाडी	१७७५६१०००६२५३६
उाणे लुईसवाडी	१७७५६१०००७८७५५	ठाणे लुईसवाडी	१७७५६१०००८३८३९
उाणे लुईसवाडी	१७७५६१०००८३७९७	ठाणे लुईसवाडी	१७७५६१०००८३८४७
उाणे लुईसवाडी	१७७५६१०००८३८०५	ठाणे लुईसवाडी	१७७५६१०००८३८५४
उाणे लुईसवाडी	१७७५६१०००६३२९४	ठाणे लुईसवाडी	१७७५६१०००८४६७०
उाणे लुईसवाडी	१७७५६१०००६३२८६	ठाणे लुईसवाडी	१७७५६१०००७५०२५
			मरी /

ठिकाण : ठाणे लुईसवाडी दि. २७.०८.२०२३



साआवएन : E85110MH1986PLC272426 गिकृत कार्यालय : २५२, ५ वा मजला, बिल्डींग क्र. २, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३. दूर. +९१ २२ २८२४५२१० फॅक्स : +९१ २२ ४२८७२१९७ ई-मेल : cs@vxl.net वेबसाइट : www.vxl.net

पुराना जीवरि जना जान, जेनाना जाना पास्ता (स्वा) जानक त्वनावाल ते सा (श्रामण, पुराना है...) ता रही २०२२ रोजी तु. १२.०० वा. विन्हींओ कॉन्प्रोसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ विरूचुअल मीन्स (ओएलीएम) मार्फ सभेच्या सूचनेमध्ये निर्देशित व्यवहारांवर विचार विनीमय करण्याकरिता सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर व्यवहा करण्याकरिता समासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित केली आहे. कंपनीने ३६ वी एजीएम व वार्षिक अहवार वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता दि. २६ ऑपस्ट, २०२२ रोजी सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात सभासदांना कंपनी डिपॉझिटरीज यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविली आहे. सामान्य सर्क्युल क्र. ०२/२०२२ दि. ५ मे, २०२२ व सर्व अन्य सर्क्युलर अनुसार सेबी द्वारे जारी सर्व अन्य सर्क्युलर व सर्क्युलर क्र. ६ दि. १३ मे, २०२२ अनुसार व कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी करण्यात आली आहे. ३६ वी एजीएम व वार्षिक अहवाल २०२४ – २२ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.xxl.net वर उपलब्ध आहे व बीएस लिमिटेड www.bseindia.com वर व सीडीएसएल वेबसाइट ... वर पाहाता येईल.

प्रदानित ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई-मतदान) चा वापर करून एजीएमच्या सूचनेमध्ये सर्व ठरावांवर विचार विनिम्न करून प्रदान केली आहे.

एरवाहा। व्यक्तीने जर कंपनीचे शेअर्स धारक आहे व कंपनीचे सभासद बन रच्छित आहेत त्यांना वार्षिक अहवाल कंपनीदां न जन्म व ज्याति च र जना व राज्य चार्चित कार्य कराना च समावच करू व ज्यात आरा प्याचन व पत्यात कार्यकार कार्यक्र ईलेक्ट्रॉनिक्ट्र्गी पाठविष्यात आला आहे व निर्धारित तारीख अनुसार दि . १४ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठविष्यात वेईल ज आमचे आरटीए अर्थात बिगारोअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ऋ. एस६ - २, ६ वा मजला, पिनाकल विद्यानिस पार्क

अंतर्गत वा ईमेल helpdesk.evoting@cdsIindia.com पाहावे वा ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्व

परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाचा अहवाल एजीएम परिनिरीक्षक अहवाल कंपनीची वेबसाइट वर उपलब्ध आहे एल वेबसाइट www.evotingindia.com वर एजीएमच्या ठरावांवर जारी दोन कार्यदिवशी दि. २

व्हीएक्सएल इन्स्ट्रमेंट्स लिमिटेडकरित

कंपनी सचिव व अनुपालन अधिकार दि. २६ ऑगस्ट. २०२२

#### Jumbo Finvest (India) Ltd. Address: 102, Kanchan Appartment Opp. LBS College, Tilak Nagar, Jaipur Tel No: 0141-4047438, Email: legalsupport@jumbofin.com

असेट व इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट एक्ट, २००२ अंतर्गत मे. जम्बो फिन्वेस्ट इंडिया लिमिटेड आहेत आणि सिक्यूरीटी इंटरेस्ट, ( एनफोर्समेंट) रूल्स , २००२ च्या नियम ३ सह्राचीता कलम १३ (१२) अन्वये असलेल्या अधिकारा अंतर्गत त्यांनी नमूद केलेल्या कर्जदार / सहकर्जदार /जामीनदारावर मागणी मूचना १६ /०३/२०१९ बजावली होती. तसेच श्री प्रीतम सुनील गव्हाणे, श्री सुनील शंकर गव्हाणे थी तानाजी संभाजी भोबले यांचे हे वर नमूद केलेली रक्कम रुपये रु. १,२६,९८,६ १०/- (रुपये एक कोटी मुद्वीस लाख अठ्यान्नव हजार सहाशे दहा फक्त) रोजी १६/०३/२०१९ पुढील व्याजसह संपूर्ण देय जम

होईपर्यंत ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यात यावी. कर्जदार/ सहकर्जदार / जामीनदार वरील रक्कम भरण्यास असमर्थ ठरले आहेत. तसेच कर्जदार सहकर्जदार / जामीनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे कि. मे जम्बो फिन्वेस्ट

च्या तरतदींकडे ऑमंत्रित करण्यात येत आहे.

ै कर्जदार / सहकर्जदार / जामीनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदः मालमत्ते सह कोणताही द्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह द्यवहार केलेला असल्यास त्यांनी मे जम्बो फिन्वेस्ट इंडिया लिमिटेड कडे मालमत्तेसह कलेले रक्कम रुपये रु. १,२६,९८,६१०/- (रुपये एक कोटी सव्वीस लाख अठ्यान्नव हजार सहाशे दहा फक्त) १६/०३/२०१९ रोजी त्यावरील संपूर्ण देय जमा

श्री. प्रीतम सुनील गव्हाणे यांच्या मालमत्तेचा सर्व तुकडा आणि पार्सल ज्यामध्ये जमीन, इमारत, संरचना, उभारर्ण

पश्चिम : एचएमटी आणि प्लॉट क्र.१२ द्वारे दक्षिण : रस्ता : प्लॉटक्र.१४, : सर्व्हेक्र.२०६/१

२) सर्व्हें क्र.२०६/२, क्षेत्र ३ R, प्लॉट नं.१२, मुक्ता हाइट्सच्या मागे, गाव: भोसरी, जिल्हा: पुणे.

दिनांक: २२ ऑगस्ट २०२२

वर्गणः नाव नासरा, नालुका हवेली, जिल्हा पुणे.

अधिकृत अधिकारी जंबो फिनवेस्ट इंडिया लिमिटेड

# सीआयएन : एल १९९०९एम एच ९९८९पीएलसी १६६०५ नॉदणीकृत कार्यालय : २०९/ २१०, अर्काडिया बिल्डिंग, २ रा मजला, नरिमन पॉईट, मुंबई-४०००२१.

#### दूरध्वनी क्रमांकः॰२२-४॰१९८६००, फॅक्सः४०१९८६५०, इ मेल आयडी : saraswati.investor@gcvl.in एकोणचाळिसाव्या (३९) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

(एजीएम) **गुरुवार दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी** व्हिडीओ कॉन्फरन्सिंग / अन्य मान्यताप्राप्त हकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातून तसेच कंपनी कायदा २०१३ च्या आवश्यक आणि लागू असलेल्या तरतुदी यांच्या अनुसार तसेच त्यासह वाचा परिपत्रक क्रमांक १४/ २०२०, १७/ २०२०, २०/ २०२०, ३६/ २०२०, ०२/ २०२१ आणि ०२/ २०२२ दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, ३१ डिसेंबर २०२०, १३ जानेवारी २०२१, आणि ५ मे २०२२ अनुक्रमे जी कॉपेरिट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत (एमसीए परिपत्रक) आणि परिपत्रक क्रमांक भावाद उपदास ने नातप्त यांना जारा जेला जान ते हैं। सेवी / एचओ / सीएफडी / सीएमडी २/ सीआयआर / पी / २०२१/ ११ दिनांकीत १५ जानेवारी २०२१ आणि परिपत्रक क्रमांक सेवी / एचओ / सीएफडी / सीएमडी २/ सीआयआर /पी / २०२२/ ६२ दिनांकीत १३ मे २०२२ जे सिक्यरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केलेली

षर प्रकारमात १२ न २५२५ जा १४१वयु१८। जंड ४४१-घज बांड आफ इंडिया योगी जीरी केलेली आहेत (सेबी परिपत्रके) योज्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना आणि वितीय वर्ष २०२१- २२ करिताचा वार्षिक अहवाल केवळ अशा सभासदांना इलेक्ट्रांनिक माध्यमातून निर्गमित करण्यात येणार आहे ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस / रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्स म्हणजेच टीएसआर कस्र्सलंटेटन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे नींदणीकृत आहेत. सदरील प्रक्रिया वरील प्रमाणे नमूद केलेली परिपञ्च आणि सेबी नियम यांच्या अनुसार पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील अद्याप नोंदणीकृत केलेल नाहीत, अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी जर त्यांच्याकडे उपलब्ध असलेले

भरूषा नादागभृत भरूष व्याच्या कंपनीच्या सक्षेप्रासद नोंद पुस्तिका आणि समक्षाग हस्तांतरण पुस्तिका १५ सप्टेंबर २०२२ ते २२ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत बंद असतील. वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि वित्तीय अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.saraswaticommercial.com येथे तसेच स्टॉक एक्स्चेज यांचे संकेतस्थळ बीएसई तिमिटेड www.bseindia.com येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सभासद वार्षिक सर्वसाधारण सुभेला केवळ व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहू शंकतात. जे संभासद वार्षिक सर्वसाधारण संभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असतील त्यांची संख्या कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अनुसार गणसंख्या निश्चित करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल. या संदर्भात कोणत्याही शंका असतील तर सभामदांनी इ मेलच्या माध्यमातृन evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधावा किंवा एनएसडीएल टीम श्री तेजस चतुर्वेदी किंवा श्रीमती पल्लवी म्हाने यांच्याशी दुरध्वनी क्रमांक : १८०० - २२२- ९९० येथे संपर्क साधावा जे इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धितीत होणाऱ्या मतदानाच्या संदर्भातील शंकांचे निरसन करतील. सभासद कंपनी सेक्रेटरी यांच्याशी

वरील प्रमाणे नमुद केलेल्या इ मेल पत्यावर किंवा कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयाच्य पट्ट्याशी संपर्क सीधू शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याची

(ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत<sup>े</sup>) ज सभासदांचे ड मेल नपशील डीपी / कंपनी / आरटीए यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आलेले नाहीत) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आले आहेत. कपया नोंद्र घ्यावी की सेबी परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ / एमआयआरएसडि रमआयआरएसडि\_ आरटीएएमबी / पी / सीआयआर / २०२१/ ६५५ दिनांकीत ३ नोव्हेंबर २०२१ अनसार ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांना पॅनकार्ड

तपशील, केवायसी तपशील आणि नामनिर्देशन तपशील (कंपनी) / (आरटीए) यांना सादर करणे सक्तीचे आहे आणि वरील प्रमाणे नमूद केलेला तपशील ३१ मार्च २०२३ पर्यंत सादर न केल्यास संबंधित समभाग आरटीए यांच्याकडून फ्रिज केले जातील. सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वैध पॅनकार्ड तपशील आरटीए यांच्याकड़े सादर

करावा किंवा अदययावत करावा. या संदर्भात खालील प्रमाणे नमुद केलेले अर्ज सेबी यांनी अधिसूचित केले आहेत जे कंपनीचे संकेतस्थळ https://www.saraswaticommercial.com

२. अर्ज आयएसआर - २ (समभागधारक यांची स्वाक्षरी त्यांच्या बँकेकडून पडताळण्यासाठी)

सरस्वती कमर्शिअल (इंडिया) लिमिटेड यांच्याकरिता

# पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर!

दिवाळीत लोकल फेऱ्या वाढवणार मुंबई, दि. २६ ( प्रतिनिधी ) : एसी लोकलच्या तिकीट

दर कपातीनंतर प्रवाशांना मिळणारा प्रतिसाद पाहता पश्चिम रेल्वेने नुकताच ८ नवीन एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेवर एसी लोकल फेऱ्यांची संख्या ४८ वर पोहचले आहे. एकीकडे एसी लोकल फेऱ्याची संख्या वाढत असताना, दुसरीकडे सर्वसामान्य प्रवाशांचा साध्या लोकल फेऱ्या वाढविण्याचा विचार पश्चिम रेल्वेकडून करण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्यात पश्चिम रेल्वेचे नवीन वेळापत्रक येणार आहे, या नव्या वेळापत्रकात अतिरिक्त ३० लोकल फेऱ्या वाढविण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळला खासगी सांगितले की, सध्या पश्चिम रेल्वे लोकलच्या नव्या वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरु आहे. या नवीन वेळापत्रकामध्ये ३० अतिरिक्त लोकल चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या अतिरिक्त ३० लोकल फेऱ्यामध्ये दहा साध्या आणि २० एसी लोकल फेऱ्याचा समावेश असणार आहे. या लोकल फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलची गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर १३७५ लोकल फेऱ्या



## ए. के. कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड

#### बिल्डींग बाँण्ड्स

नोंदणीकृत कार्यालय : ६०३, ६ वा मजला, विंडसर, ऑफ सीएसटी रोड, कलिना, सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०० ०९८ दूर. +९१-०२२-६७५४६५०० फॅक्स : +९१-२२-६६१००५९४ ईमेल : compliance@akgroup.co.in वेबसाइट : www.akgroup.co.in सीआयएन : L74899MH1993PLC274881

#### २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (एजीएम), ई-मतदान तपशील

सचना याद्वारे देण्यात येत आहे की. ए. के. कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची २९ वी एजीएम शनिवार, दि. १७ सप्टेंबर, २०२२ रोजी स ९.०० वा. दोन पद्धतीने व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/ अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) केवळ मार्फत एजीएमच्या ठिकाणी कंपनी कायदा, २०१: च्या लागू तरतूदीसह व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ यांच्या अंतर्गत सामान्य सर्क्युलर दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल २०२० व ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ व ५ मे, २०२२ अंतर्गत एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर म्हणून संदर्भित व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि. १३ में, २०२२ (सेबी सर्क्युलर रोजी व्हीसी वा ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये आयोजित समान ठिकाणी सभासदांच्या उपस्थितीविना प्रत्यक्ष उपस्थित राहावे २९ व्या एजीएमची सुचना, एमसीए सर्क्युलर व सेबी सर्क्युलर यांच्या अनुसार व वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल यांच्यासह २९ व्य

एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता लॉगीन क्रेडेशिअल यांच्यासह व्हीसी वा ओएव्हीएम मार्फत शुक्रवार, दि. २६ ऑगस्ट, २०२२ रोजी कंपनीचे निबंधक व शेअ ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) वा त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्यासह नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर सर्व सभासदांना ईमेल मार्फत पाठविण्यात आला आहे व संदर कंपनीची वेबसाइट www.akgroup.co.in/docs/ANNUAL%20REPORT%2021-22pdf. व बीएसई लिमिटेड www.bseindia.com व लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाइट https://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध आहे. सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५, च्या विनियमन ४४ व सुधारित अनुसार कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अंतर्गत कायद्याच्या संबंधित नियम सहवाचन कंपनीने एजीएमच्या सूचनेमधील अहवाल

ईलेक्टॉनिक मीन्स द्वारे मतदान हक बजावू शकतात. कंपनीने लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) यांची सेवा नियुक्त केली आहे व प्राधिकृत एजन्सीने व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएग आयोजित करण्याकरिता नियुक्त केले आहे व त्यांच्या सर्व सभासदांना ईलेक्ट्रॉनिक मतदान (ई–मतदान) सुविध प्रदान केली असून एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई-मतदान व ई-मतदानामार्फेत त्यांचे मतदान हक बजावावे

आवश्यक तपशील व ॲक्ट व नियम व एमसीए सर्क्युलर्स खालीलप्रमाणे : ए. ई-मतदान कालावधी बुधवार, दि. १४ सप्टेंबर, २०२२ (स. ९.०० वा.) सुरु होईल व शुक्रवार, दि. १६ सप्टेंबर, २०२२ रोजी (सायं. ५.०० वा.) बंद होईल व परोक्ष ई-मतदान ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात शुक्रवार, दि. १६ सप्टेंबर, २०२२ रोजी सार्य. ५.०० नंतर अकार्यरत करण्यात येईल

बी. ई-मतदान हेतुकरिता निर्धारित तारीख शनिवार, दि. १० सप्टेंबर, २०२२ रोजी आहे. सी. भागधारकांचे मतदान हक्क निर्धारित तारखी अनुसार कंपनीच्या प्रदानित इक्विटी भाग भांडवलांच्या त्यांच्या शोअर्सच्या संबंधात शनिवार, दि. १० सप्टेंबर

डी. ईलेक्टॉनिक मतदान इव्हेंट क्रमांक (ईव्हीईएन) : २२०३४२ ई. सभासद जे त्यांचे परोक्ष ई-मतदान करणार आहेत त्यांनी ई-मतदान पूर्वी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमच्या ठिकाणी उपस्थित राहावे परंतू त्यांना पुन्हा

एफ. कोणाही व्यक्तींचे नाव जर एजीएमच्या ई-मतदान दरम्यान तसेच परोक्ष ई-मतदान सुविधेच्या प्राप्तीकरिता अधिकारी आहेत त्यांनी निर्धारित तारखेच्या वेळी डिपॉझिटरीज द्वारे लाभार्थी मालक यांच्यासह नोंदणीकरण करावे जी. कोणाही व्यक्तीस, जे कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत व कंपनीचे सभासद आहेत त्यांना सभेची सुचना पाठविण्यात येईल व शेअर्स धारक यांन निर्धारित अंतिम तारीख शनिवार, दि. १० सप्टेंबर, २०२२ रोजी लॉगीन आयडी व पासवर्ड ईमेल करून enotices@linkintime.co.in वा

akcslagm@akgroup.co.in वर फोलिओ क्र./डीपी आयडी व क्लाएंट आयडी क्र. निर्देशित करावा एच. कोणाही व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्ट्रर व लाभार्थी मालक यांचे रजिस्ट्रर यांच्यामध्ये उपलब्ध असेल व डिपॉझिटरीज द्वारे निर्धारित तारीख अर्थात शनिवार, दि. १० सप्टेंबर, २०२२ रोजी अहवाल केले आहेत व एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाची सुविधा उपलब्ध अधिकार आहे. आय. सभासद सभेमध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहावे व त्यांचे मतदान एजीएमच्या दरम्यान ई–मतदान प्रणाली मार्फत सक्षम असलेल्या ठरावांव

त्यांचे मतदान करता येणार नाही. एजीएमची सूचना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहावे एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता विस्तुत तपशील व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत व एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई-मतदान/ ई-मतदानामध्ये मतदान करणे व एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित अन्य तपशील/ माहिती पाहावी. सभासदानी कृपया सदर काळजीपूर्वक वाचावे. जर तुम्हाला ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात मतदानाकरिता कोणतीही चौकशी वा तक्रार असल्यास त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा

नाव : श्री. राजीव राजन, हुदा : सहा. उपाध्यक्ष पत्ता : सी-१०१, २४७ पार्क, लाल बहादूर मार्ग, विक्रोळी (प), मुंबई - ४०० ०८३.

इमेल : enotices@linkintime.co.in/instameet@linkintime.co.in

दर. क्र. ०२२-४९१८६१७५

ए. के. कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडकरित ए. के. मित्तल

दिनांक: २६ ऑगस्ट. २०२२

(डीआयएन : ००६९८३७७)

🙏 ॲक्सिस बँक लि.

मेंटल ऑफिस • गिगाप्लेक्स एनपीसी-१ ३ रा मजला. एमआयडीसी. ऐरोली नॉलेज पार्क.

अपेंडिक्स –IV सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स्, २००२ चा रुल ८(१)

मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८. नोंदणीकृत कार्यालय : त्रिशूल, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन, एलिस ब्रिज, अहमदाबाद - ३८० ००६

#### ताबा नोटीस (स्थावर मालमत्तांकरीता)

**अक्सिस बंक लि. चे** अधिकृत अधिकारी यानी, दि सिक्यरिटायझेशन ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) ऑणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रुल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमुद्र केलेले कर्जदार/गहाणदार यांना सदर कायद्याच्या सेक्शन १३(२) अंतर्गत खाली दिलेल्या तारखांना **मागणी नोटीस** बजावली होती की,.त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेली, बँकेला येणे असलेली रक्कम सदर नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी.

कर्जदार/सह-कर्जदार/ग्रहाणदार/जामीनदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः कर्जदार आणि खाली नमूद केलेले इतर तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ६ व ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तांचा प्र<mark>तिकात्मक ताबा</mark> घेतला आहे आणि सदर मालमत्त आता खाली सही करणार यांच्या ताब्यात आहेत.

विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गृहाणदारजामीनदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की. त्यांनी सदर मालमत्तांसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **ॲक्सिस बँक लि.** यांना खाली नमूद केलेली येणे असलेली रक्कम व त्यावरील भविष्यातील व्याज यांच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सरफेसी ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे

अ. क्र.	कर्जदार/सह–कर्जदार/गहाणदार/जामीनदार यांची नावे व पत्ते	येणे रक्कम	मागणी नोटीसीची तारीख ताबा घेतल्याची तारीख
डा. लागमर, हाउस म. ७५७, देवनगर, माजा मामट/गंगरा हिजार पायरा तास करा) दि. ३०/०३/२०२२		?3/08/?0?? ?8/08/?0??	
	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, स्नेह ६६+५७+५८, १+२+४/बी१, १+२+४/बी२, ४ए, ५, प्लॉट नं	कल्प बिल्डींग, आणि एन ए जमीनीचा सर्वसाम २३ व एन ए जुमीन, सर्व्हे नं. ७१, हिस्सा नं.२, ग	ाईक भाग, सर्व्हे नं. ाव चिंचवली, शेकीन

खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, बांधकाम क्षेत्रफळ ४२४ चौ. फू., (फ्लॉअरबेड, सी.बी व बाल्कनीच्या क्षेत्रासहीत) **१) देवीदास नामदेव बहाले, २) स्वाती देवीदास बहाले,** एच १, रुम रु. १७,८५,१३२/- (रुपये सतरा लाख पंचाऐंशी

१०२, हनुमान सोसायटी, सिम्प्लेक्स सेक्टर ०७, घनसोली, नवी मुंबई हजार एकशे बत्तीस फक्त) दि. ३०/०३/२०२२ महाराष्ट्र-४००७०१, आणि तसेच : फ्लॅट नं. बी १०५, १ला मजला, रोजी, (दि. ३०/०३/२०२२ पर्यंत लागू केलेल्या पंचरत्न कॉम्प्लेक्स्, प्लॉट नं. २, स. नं. ३७/बी, लोधीवली, ता. व्याजासहीत) अधिक त्यावरील दि खालापूर, रायगड-४१०२०२

३०/०३/२०२२ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.

?3/08/2022 28/02/2022

गहाण मालमत्तेचा तपशील : पलॅट नं. बी १०५, १ला मजला, पंचरत्न कॉम्प्लेक्स् बिल्डींग, एन ए. प्लॉट नं. २ वर बांधण्यात आलेली, स. नं ३७/बी, प्लॉट नं. २ पैकी, लोधीवली, साईबाबा मंदिराजवळ, पनवेल, लोधिवली गांव रोड, लोधिवली, ता. खालापूर, जिल्हा रायगड-४१०२०२ बांधकाम क्षेत्रफळ ५३.८८ चौ. मी.

3	१) इम्रान नूरमोहम्मद सय्यद, २) आईशा इम्रान सय्यद, प्लॉट
	४३/इ/८, रोंड नं. ५, गोवंडी, शिवजी नगर,उस्मानिया बेकरीजवव
	गोवंडी, मुंबई-४०००४३ <b>आणि तसेच :</b> फ्लॅट नं. २०३, २ रा मजल
	मून व्हॅली बिल्डींग, दिलकप कॉलेज रोड, ड्रीम्ज् रीॲल्टीजवळ, नेरव
	ममदापूर, नेरळ, कर्जत, रायगड-४१०१०१.
	•

नं. ह. ११,६६,४००/- (रुपये अकरा लाख बळ, सहासष्ट हजार चारशे फक्त) दि. २८/०३/२०२२ ला, रोजी, (दि. २८/०३/२०२२ पर्यंत लागू केलेल्या ळ, व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २८/०३/२०२२ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.

१३/०४/२०२२ 28/02/2022

ग**हाण मालमत्तेचा तपशील :** फ्लॅट नं. २०३, २ रा मजला, मून व्हॅली बिल्डींग, दिलकप कॉलेज रोड, ड्रीम्ज् रीॲल्टीजवळ, मून व्हॅली सर्व्हे नं. १६९, प्लॉट नं. ४२ वर बांधण्यात आलेला, ममदापूर, नेरळ, कर्जत, रायगड-४१०१०१, चटई क्षेत्रफळ १९.९९ चौ. मी.

8	<b>१) संतोष विजय यादव, २) अनिता संतोष यादव,</b> रुम नं.४०१, महारा
	ग्रामी बँक, घनसोळी गाव, अर्जुन वाडी, घनसोळी नवी मुंबई
	४००७०१, आणि तसेच : फ्लॅट नं. २०५, २ रा मजला, टाईप नं.
	बिल्डींग,एच विंग, द मॉर्निंग बिल्डींग, सर्व्हे नं. १२७/३ वर बांधण्या
	आलेला, गाव धामोटे तालुका कर्जत, जिल्हा रायगड-४१०१०१.
	- '

ाष्ट्र ह. ११,१३,८६८/- (रुपये अकरा लाख तेरा 23/08/2022 ई− | हजार आठशे अडसष्ट फक्त) दि.२८/०३/२०२२ ५ रोजी, (दि. २८/०३/२०२२ पर्यंत लागू केलेल्या पात व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २८/०३/२०२२ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानसार होणारे व्याज ग**हाण मालमत्तेचा तपशील :** फ्लॅट नं. २०५, २ रा मजला, टाईप नं. ५ बिल्डींग, एच विंग, द मॉर्निंग बिल्डींग, सर्व्हें नं. १२७/३ वर बांधण्यात

28/06/2022

आलेला, गाव धामोटे तालुका कर्जत, जिल्हा रायगड-४१०१०१. क्षेत्रफळ १८.९५० चौ. मी. चटई क्षेत्रफळ सी बी एरिया ०.४०५ चौ. मी., बंद बाल्कनीचे क्षेत्रफळ २.७५० चौ. मी. ५ १) दिनेश शंकर माळी, २) वनिता दिनेश माळी, जय अपार्टमेंट, सी विंग, रु. १३,०६,८७३/- (रुपये तेरा लाख सहा हजार रूम में ३०१० प्लॉट ने १८. सेक्टर-४. सिटी हॉस्पिटल, कळंबोली आठशे त्र्याहत्तर फक्त) दि. १२/०४/२०२२ ?3/08/2022

रुम नं. ३०७, प्लॉट नं. १८, सेक्टर-४, सिटी हॉस्पिटल, कळंबोल
पनवेल-४१०२१८, आणि तसेच : गारुरे वस्ती, मु. पो. मयानी, तालुव
खटाव, मयानी सातारा, महाराष्ट्र४१५१०२, <b>आणि तसेच :</b> फ्लॅट <sup>ँ</sup> न
४०७, ४था मजला, बिल्डींग नं. ६, वेलविशर टाऊन प्रोजेक्ट, मौ
वेरोझ, सॅम्युअल मॉलजवळ, तालुका खालापूर जिल्हा रायगड
४१०२०२, आणि तसेच : एलआयंजी-१, रुम नं. २९, सेंट जोसे
हायस्कूल, सेक्टर ३इ, कळंबोली नोडे, रायगड, पनवेल-४१०२१८.
गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ४०७, ४था मजला, बिल्डींग नं

का रोजी, (दि. १२/०४/२०२२ पर्यंत लागू केलेल्या 28/02/2022 व्याजासहीत) अधिक त्यावरील दि १२/०४/२०२२ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.

नं. ६, वेलविशर टाऊन प्रोजेक्ट, सीटीएस नं. २४८० वर बांधण्यात आलेला. मौजे वेरोझ, सॅम्युअल मॉलजवळ, तालुका खालापूर, जिल्हा रायगड-४१०२०२ येथे स्थित, चटई क्षेत्रफळ ३०.७८ चौ. मी. बाल्कनीचे क्षेत्र ५.६६ चौ. मी. सहीत. अधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लि दिनांक : २४/०८/२०२२ स्थळ : ऐरोली, नवी मुंबई

### **SCAN STEELS LIMITED**

Registered Office: Office No. 104/105, E-Square, Subhash Road Opp. Havmor Ice cream, Vile Parle (East), Mumbai - 400057 Telephone: +91 02226185461; 02226185462; Fax: +91 02226185463

20/2020 dated May 5, 2020 read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 02/2021 dated January 13, 2021 and Circular No. 02/ 2022 dated 05.05.2022 (collectively referred to as "MCA Circulars") and Circular Nos SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with Circular no. SEBI/ HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated 15.01.2021 and Circular No. SEBI/HO/CFD/ /62 dated 13.05.2022 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars') permitted the holding of Annual General Meetings ('AGM'/ 'Meeting') through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') without the physical presence of the Members. Accordingly, in compliance with the Provisions of Companies Act, 2013 and Rules made thereunder, read with MCA Circulars and SEBI Circulars the 29th Annual General Meeting of the Members of Scan Steels Limited (the 'Company') will be held on Thursday, September 29, 2022 at 10.30 a.m. (IST) through VC/OAVM facility to transact the businesses as set out in the Notice

The e-copy of 29th Annual Report of the Company for the Financial Year 2021-22 (the 'Annual Report') along with the Notice of the AGM, Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company at <a href="https://www.scansteels.com">www.scansteels.com</a> Additionally, the Notice of AGM and Annual Report will also be available on the websites of the stock exchange on which the securities of the Company are listed, i.e. at www.bseindia.com and Notice of the AGM will also be available on the website of CDSL

 $\label{eq:members} \textbf{Members can attend and participate in the AGM \textbf{ONLY} through the VC/OAVM facility, the action of the VC/OAVM facility is a supplied to the volume of the VC/OAVM facility is a supplied to the volume of the VC/OAVM facility is a supplied to the volume of the VC/OAVM facility is a supplied to the volume of the volum$ details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 29" AGM of the Company in person. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Share Transfer Agents ('Registrar') / Depository Participants ('DPs'). As per MCA Circulars and SEBI Circulars, no physical copies of the 29th AGM Notice and Annual Report will be sent to any Shareholder. Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process mentioned below, for registering their email addresses not later than 5.00 p.m. (IST) on Thursday, 22<sup>nd</sup> September, 2022 so as to receive the Notice of AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-Voting.

Further, The Company shall send a physical copy of the AGM Notice and Annual Report to those Members who request for the same at secretarial@scansteels.com mentioning their Folio No./DP ID and Client ID.

#### Process to be followed for registration of e-mail address is as follows: 1. Shareholders holding shares in **dematerialized form** are requested to approach their

respective Depository Participants for updating the Email address, PAN No. etc

2. Shareholders holding shares in **physical form** are requested to register/ update their Email IDs with the Registrar and Share Transfer Agent - Adroit Corporate Services Pvt. Ltd./ Company by furnishing following information (along with ID and Address Proof):

-	No	Particulars	Details
١	i.	First/Sole Shareholders Name	
١	ii.	Registered Folio No.	
١	iii	Address with PIN Code and Contact No.	
	iv.	Email ID	
	٧	AADHAR No. & Permanent Account Number (PAN)*	
١	*Up	load a self-attested copy of PAN and Aadhar card for auth	entication and Scanned Copy

of Share Certificate (Front and Back); Members can also Submit Duly fill in ISR-1 & 2 for updating their KYC details. Forms are available on company's website a www.scansteels.com Further, above details along with requisite documents can be sent to Adroit Corporate

Adroit Corporate Services Pvt. Ltd. (RTA) - 022-42270400/22/23/49 or company at - 022-The Company is pleased to provide remote e-voting facility ('remote e-voting') of CDSL to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. The details w.r.t. user ID and password for voting at the platform shall be provided along with the notice through email, Additionally, the Company shall also provide the facility of e-voting

the AGM / e-voting at the Meeting and the Manner of e-voting by members holding shares in demat mode, physical mode and for members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM.

during the Meeting. Detailed procedure for Joining the Meeting, remote e-voting before

Place: Mumba Date: August 26, 2022

जाहीर सूचना जाहीर सूचना याद्वारे देण्यात येते की : <mark>श्री. रमेश बसवराज हवन्नावार व श्री. उमेश बसवराज</mark> हवन्नावार, राहणार बेल हायड्रोमेटिक्स १ ला मजला, १३, ८२-एफ मुल्तानी मेंशन, एमएमजीएस मार्ग, दादर पूर्व, मुंबई ४०० ०१४ हे युनिट अर्थात गाळा क्र. ०४० मोजमापित अंदाजे ६०९ चौ फूट क्षेत्रफळ बिल्डींग क्र. ५, न्यु ऑशिर्वाद इंडस्ट्रियल प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.. राम मंदिर रोड. गोरेगाव (पश्चिम). मंबई ४०० १०४ येथील वांद्रे जिल्हा मंबई उपनगराच्या उप जिल्हामधील नोंदणीकरणाच्या मर्यादेतील सर्व्हे क्र. १० सी.टी.एस. क्र. ४, ५६, ५८ व ५९ मोजमापित अंदाजे ५६.५० चौ. यार्ड्स समतुल्य ४७.४६६ चौ. मीटर वा त्यावरील धारक मालमत्तेचे बोनाफाईड मालक आहेत.

अस्थायी व्यवसाय कामांकरिता प्रवास करताना घणसोली, नवी मुंबई क्षेत्रामध्ये दि. ०१.०८.२०२२ रोजी १० ३० वा एका बाउन लेटर बीफकेसमधील संबंधित दस्तावेज अर्थात

१. न्यु आशिर्वाद इंडस्ट्रियल प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. द्वारे जारी मूळ शेअर प्रमाणपत्र सिरीयल क्र. ०५४ दि. ०८.०५.१९८३ अंतर्गत असलेले करार. २. मेसर्स आशिर्वाद कन्स्ट्रक्शन कंपनी व श्रीम. चंद्रिका भुपेंद्र मेहता व श्री. भुपेंद्र बचूलाल मेहता

यांच्या दरम्यानचे मूळ करार युनिट क्र. ०४० संबंधातील. ३. इंडस्ट्रियल गाळ्याचे विक्रीचे करार दि. २५.०९.१९९४ चे श्रीम. चंद्रिका भुपेंद्र मेहता व श्री. भपेंद्र बचलाल मेहता व श्री. रमेश बसवराज हवान्नावार व श्री. उमेश बसवराज हवन्नावार यांच्या दरम्यान करार प्रवास करताना हरवले होते. सदर बॅगमध्ये काही प्रमाणात रोख रक्कम रु. २,०००/- सुद्धा होते. सर्व व्यक्तींना याद्वारे सूचित करण्यात येते की, सदर गहाळ दस्तावेजांच्या संबंधात कोणीही कोणतेही व्यवहार करू नयेत. जर असे केले असल्यास त्यांनी कृपया अधोहस्ताक्षरित यांना वरील निर्देशित पत्त्यावर १५ (पंधरा) दिवसांच्या आत लेखी

स्वरूपात सचित करावे. जर कोणाही व्यक्तीस ब्राउन लेदर ब्रीफकेस सापडल्यास ज्याची चैन वरच्या दिशेला आहे त्यांनी कपया रमेश बसवराज हवन्नावार यांना संपर्क क्र. ९३२२३४२२०३ वर संपर्क साधावा वा वरील निर्देशित पत्त्यावर जर शक्य असल्यास सदर बॅग वरील पत्त्यावर परत करावी. सदरकरिता, शोधकर्त्याला बक्षिस देण्यात येईल

श्री. रमेश बसवराज हवन्नावार ठिकाण : मंबर्ड दि. २७.०८.२०२२ श्री. उमेश बसवराज हवन्नावार

एंफल (इंडिया) लिमिटेड नौंदणीकृत कार्यालय:१०२, वेलिंग्टन बिझनेस पार्क-१, अंधेरी-कृतों रोडसमोर, मरोळ, अंधेरी (पूर्व) मुंबई ४०० ०५९ संपर्क कार्यालय : ११ वा मजला, बीधोटीपी सेंटर वन, गोल्फ कोर्स सेंटर रोड एक्स्टेशन, सेक्टर - ६१, गुरुवामर२२०११. (दूरावनी)०१२४-४९९८७४९ संकेतस्यळ:www.affle.com सीआयएन:एल६५९९०एमएच१९९४पीएलसी०८०४५

२७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेषी सूचना आणि इ मतदान माहिती याद्वारे कळविण्यात येते की, १. कंपनीची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेग शुक्रवाद, दिनांक, २३ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १० .३० वाजता व्हिडीओं कॉन्फरिन्संग (व्हेसि) / अन्य मान्यताप्राप्त इकशाव्य माध्यमें (ओएहिएस) यांच्या माध्यमातून, विश्वास्त्रम रोणार अर्थे

वळनुंसर संकाळ १७ .३७ वाजता १०६६३आ काल्फराल्सगं (हसेसा) / अन्य माल्यताप्राप्त हंकलील्या मार्ट्यमं (ऑपटहीएम) यांच्या मार्ट्यमातृन्त्, वार्षिक सर्वेदाधारण संभेच्या त्याचतित लामूद केलील्या विषयानुरूप होणार आहे.

कांपीर्ट व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केलेल्या परिपत्रकांना अनुसरूज ज्या सभासदांची इ मेल तपशील कंपनी / आणि / किंता डिपॉइस्टरी पार्टीसिंप्ट्स यांच्याकड़े नोंदणीकृत केलेले आहेत अश्या सभासदांना वितीय वर्ष २०११ - २२ करिताचा वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वेदाधारण सभेची सूचना यांच्या प्रति इतेन्द्रश्तिक माध्यमातृन पार्ठिवण्यात आल्या सभासदांनी कृपया नांद घ्यावी की, सदरील पत्रके कंपनीचे संकेतस्थळ https: // www.affle.com येथे तसेच स्टॉक एक्स्चेंज यांची संकेतस्थळ अल्लाफ केलिस्टेड यांचे संकेतस्थळ www. bseindia.com आणि नेशनल स्टॉक एक्स्चेंज आणि शेअट हास्पत्त हित्तेच्या विमिटेड यांचे संकेतस्थळ www. bseindia.com येणे तसेच प्रजिस्टार आणि शेअट हास्पत्त (आररीण) केलिफ टेक्सॉलोंस्यांचे संकेतस्थळ https: // www. evoting.kfintech.com येथे उपलब्ध करून देणात आले आहेत. वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वेसाधारण सभेची स्वचा यांच्या प्रति सममागायात्कांच इंक्स्ट्रॉलिक माध्यमातृन पाठविण्याची प्रक्रिया करानीच ने धांगस्ट २०२२ रीजी पूणे केली आहेत.

कंपनीच्या ज्या समासदांना इंक्स्चोंचे सममाग कट ऑफ तारीख गुख्वार दिलांक १६ सप्टेंबर २०२२ रीजी पूर्वास स्वच्यात प्रत्यात नामूद केलेल्या सर्व विषयांचर इंक्स्ट्रॉलिक मतदान पर्यातीन मतदानाचा हक्क इंक्सवाल स्वाली समसदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला मतदानाचा हक्क इंक्सवाल स्वाली समसदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला मतदानाचा हक्क इंक्सवाला आणि / किंवा वार्षिक सर्वेसाधारण सभेत व्यंतिया माध्यमातृन सहमानी होण्याचा केलेल व्याच स्वतान प्रतानी होण्यासाठी https: // www.eveling.kfintech.com येथे शेट देजन बजावावा आणि / किंवा वार्षिक सर्वेसाधारण सभेत व्यंतिया माध्यमातृन सहमानी होण्यासाठी https: // www.eveling.kfintech.com येथे शेट द्यावी आणि इ मतदान वरांच वार्या वार्या सरक वर्ता वार्या स्वतान करांच वार्या सरक वर्ता वार्या सरक वर्ता वार्या स्वाली स्वाली स्वताचा सरक वर्ता वार्या हाल करांच.

महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे नमूद केल्यानुसार :

ı	पात्रता निर्धारित करण्याची कट ऑफ तारीख	3	
	दूरस्थ इ मतदान प्रक्रियेला प्रारंभ होण्याची तारीख आणि वेळ	मंगळवार, दिनांक २० सप्टेंबर २०२२ भारतीय प्रमाण वेळे नुसार सकाळी ९. ०० वाजता.	
	द्रस्थ इ मतदान प्रक्रिया समाप्त होण्याची तारीख आणि वेळ	गुरुवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२२ भारतीय प्रमाण वेळे नुसार संध्याकाळी ५. ०० वाजता.	
	वक्त्यांची नोंदणी सुरु होण्याची तारीख आणि वेळ	मंगळवार, दिनांक २० सप्टेंबर २०२२ भारतीर प्रमाण वेळे नुसार सकाळी ९. ०० वाजता.	
	वक्त्यांची नोंदणी समाप्त होण्याची तारीख आणि वेळ	गुरुवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२२ भारतीय प्रमाण वेळे नुसार संध्याकाळी ५. ०० वाजता.	
	<ul> <li>अशी कोणतीही व्यक्ती जी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रिव्र पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख रो म्हणजेच शुक्रवार दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यव्</li> </ul>		

महंणजेच शुक्रवार दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी तिट्याकड़े कंपमीचे सममाग असतील तर अशी ट्यक्ती evoting@kintech.com येथे विनंती करून इ मतदानासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त कर शक्ते.

गृहवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२२ भारतीय प्रमाण थेळे नुसार संध्याकाळी ५, ०० वाजला दूरस्य इ मतदान प्रारूप मतदानासाठी बंद करण्यात येईल आणि एखाद्या सभासदाने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या स्थानेत नम्यूद केलेच्या एखाद्या विश्वायर एकदा मतदान केलेचे असेल तर त्याला त्यात चुन्हा बदल करता येणार नाहे.

६. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी देखील सभासदासाठी इ मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात होते.

६. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी देखील सभासदासाठी इ मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात निर्मा अलिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्य इ मतदान प्राप्त पार्पक वापको स्थान प्रमुख्य वार्षक स्थान स्थान प्रमुख्य मार्चान सुविधा उपलब्ध करून देण्यात आहेत आणि ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्य इ मतदान प्रारूप मार्चक मत्यान मार्चा इंक्स वार्चक स्थान केलित्या हिकाणी उपलब्ध करून दिलेल्या इ मतदान स्विधेया वापर करून मतदानाचा हरक बजावू शक्तील. आणि ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या टिकाणी उपलब्ध करून दिलेल्या इ मतदान स्विधीया वापर करून मतदानाचा प्रमुख्य वार्षक निष्याव मतदानाचा हरका वार्चक सर्वनाचा एका उपलिस मार्यक मार्चक मत्यान प्रमुख्य वार्षक मतदान स्वधीया वापर सक्त वार्षक सर्वनाच प्रमुख्य वार्षक मतदान प्राप्त वार्षक सर्वनाच प्राप्त वार्षक सर्वनाच वार्षक वार्षक वार्षक सर्वनाच वार्षक सर्वमाच वार्षक निर्मा वार्यक मतदान स्थान वार्षक निर्मा स्थान वार्षक मतदान स्थान वार्षक सर्वनाच प्रमुख्य कार्यक सर्वाचा प्रमुख्य कार्यक सर्वाचा प्रमुख्य असलेल्या हम्यान स्थान स्थान स्थान स्थान वार्षक सर्वाचा किला सर्वाचा विश्वच सर्वाचा प्रमुख्य कार्यक सर्वाचा प्रमुख्य असलेल्या हम्यान स्थान स्थान स्थान स्थान स्थान स्थान सर्वाच सर्वाचा स्थान सर्वाच सर्वाचा स्थान सर्वाचा स्थान सर्वाचा स्थान सर्वाचा सर्वच सर्वचा सर्वचच सर्वचचच सर्वचच सर्वचचच सर्वचच असलेल सर्वचचच सर्वचच सर्वचचच सर्वचचच सर्वचचच सर्वचच सर्वचच सर्वचचच सर्वचचच सर्वचचच सर्वचचचच सर्वचचच सर्वचचच सर्वचचच सर्वचचचच सर्वचचचचच सर्वचचचच सर

ई मेल आयडी : einward.ris@kfintech.com, टोलफ्री क्रमांक : १८०० ३०९ ४००१

Email: secretarial@scansteels.com; Website: www.scansteels.com PUBLIC NOTICE - 29th ANNUAL GENERAL MEETING This is to inform that, the Ministry of Corporate Affairs ('MCA') has vide its Circular No

convening the AGM.

at www.evotingindia.com

The Notice of AGM along with the Annual Report for Financial Year 2021-22 will be sent

Services Pvt. Ltd.- RTA at email ID: <u>info@adroitcorporate.com</u> or to Mr. Prabir Kumar Das, Company Secretary at email ID: <a href="mailto:secretarial@scansteels.com">secretarial@scansteels.com</a>. The same Procedure to be followed for Permanent registration of e-mail addresses. For further details, please contact

For SCAN STEELS LIMITED

Prabir Kumar Das **President and Company Secretary** 

FEDERAL BANK

३. अर्ज एसएच - १३ (नामनिर्देशन अर्ज)

सुवर्ण कर्ज-विक्री सूचना

प्राधिकृत अधिकारी

व्हीएक्सएल इन्स्ट्रुमेंट्स लिमिटेड

सीआयएन : L85110MH1986PLC272426

३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान माहिती व बुक क्लोजरे सचना याद्रारे देण्यात येते की. कंपनीची छत्तीसवी (३६वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बधवार, दि. २१ सप्टेंब

कंपनीचे सभासद यांना याद्वारे सूचित करण्यात येते की, कंपनी व्यवस्थापक व प्रशासन (सुधारणा) नियम, २०१५, च्या नियम २० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ व एलओडीआर विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत याद्वारे सूचित करण्यात येते की, सभासदांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे

सभासदांचे रजिस्ट्र व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बक्स दि. १५ सप्टेंबर, २०२२ ते २१ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवर रानाराचा राजस्त्र व नात्राचार राजस्त्र हुनकर चुनके । समाविष्ट) दरप्यान एजीएमच्या भागधारक यांच्याकरिता बंद राहित. समाप्तद जे डिमरेरियलाईन्ड स्करापतील वा प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक असतील त्यांना निर्धारित तारीख दि. १४ सप्टेंबर, २०२२ अनुसार त्यांचे मतदान एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायवा ईलेक्ट्रानिकली करता येईल. परीक्ष ई-मतदान कालावधी दि. १८ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरु होत आहे व दि. २० सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. बंद होत आहे. ई-मतदान मोड्युल सीडीएसएल द्वारे मतदानानंतर अकार्यरत करण्यात येईल. ई-मतदान सदर तारीख व वेळेनंतर करता येणार नाही. मतदा कदा सभासद यांच्याद्वारे ईलेक्ट्रॉनिकली पार पडले की सभासद त्यामध्ये पुन्हा बदल करू शकत नाहीत. सभासदान निर्धारित तारीख अनुसार शेअर्स धारक असून त्यांचे ईलेक्ट्रॉनिकली ई–मतदान सुविधा मार्फत एजीएमच्या व्यवहारांव करण्यास होत आहे. ३६ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित एजीएमकरिता ई-मतदान व परोक्ष ई-मतदानाकरिता विस्तृ

अहुत सेंटरच्या पुढे, महाकाली केञ्च रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३, दूर, क्र. ०२२-६२६३८२०० फॅक्स क्र. ०२२ ६३६३८२९९ वा ईमेल : info@bigshareonline.com वर वार्षिक अहवालाची प्रत पाठवावी. जर कोणतीही चौंकशी असल्यास सभासदांनी Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान युज मॅन्युअल वर उपलब्ध https://www.evotingindia.com/userdocs/FAQs.pdf डाउनलोड सेक्शन

सप्टेंबर, २०२२ रोजी बीएसई लिमिटेड यांना सभासदांनी संपर्क साधावा.

खालील स्वाक्षरीकर्ता हे प्राधीकत अधिकारी सिक्यरिटायझेशन व रिकसंटकशन ऑफ फायनान्शिअल

इंडिया लिमिटेडच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ (४) सह्वाचीता सदर अधिनियमाच्या नियम ८ (१) अन्वये त्यांचा प्राप्त असलेल्या अधिकारा अंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा, दिनांक २२-ऑगस्ट-२०२२ या तारखेला घेतलेला आहे . कर्जदाराचे लक्ष, सुरक्षित मालमत्तेची परतफेडी बाबत कालमर्यादेच्या संदर्भात, कलम १३, उप-कलम (८

होईपर्यंत व्याज आणि खर्च द्यावा लागेल. स्थावर मालमत्तेच वर्णन

9) सर्व्हें क्र. २०६/२, प्लॉट नं. १३, क्षेत्रफळ ५ R, गाव: भोसरी, जिल्हा: पुणे (४७२.६२ चौ. मीटरचे मोजमाप बांधकाम)

(प्लॉटचे क्षेत्रफळ 3200 चौ.फुट) पूर्व : एचटीएल आणि प्लॉट क्र.१३ द्वारे, उत्तर : सर्व्हें क्र.२०६/१ पश्चिम : प्लॉटक्र.११ दक्षिण : रस्ता

सरस्वती कमर्शिअल (इंडिया) लिमिटेड

ाद्वारे सूचित करण्यात येते की कंपनीची एकोणचाळिसावी (३९) वार्षिक सर्वसाधारण सभा

समभाग इक्ट्रॉनिक स्वरूपात असतील तर डिपॉझिटरीज यांच्याकडे आपले इ मेल तपशील नोंदणीकृत करून घ्यावेत तसेच समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध असतील तर कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट टीएसआर कंसल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे सी १०१, १ ला मजला, २४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी पश्चिमयलेखी विनंती करून नोंदणीकत करून घ्यावेत.

प्रक्रिया आणि सूचना यांचा तपशील तसेच दूरस्थ इ मतदान प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण सभैच्या दरम्यान इ मतदान प्रक्रिया यांचा सविस्तर तपशील आणि सूचना सर्व सभासदांसाठी

/investor -services.asp येथून डाउनलोड करता येतील. १. अर्ज आयएसआर -१ (पॅनकार्ड, केवायसी तपशील नोंदणीची विनंती करण्यासाठी किंवा त्यात बदल / अद्ययावत करण्यासाठी)

स्थळ : मुंबई दिनांक : २६ ऑगस्ट २०२२ सभासद क्रमांक : ए २९१०८

शक्रवार दिनांक १६ सप्टेंबर २०२२

ऍफल (इंडिया) लिमिटेड यांच्या करित

२७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदानासाठी

voting@kfintech.com येथे विनंती करून इ मतदानासाठी आवश्यक असलेला यूजर आयडी आणि

दिनांक : २८ ऑगस्ट २०२२ स्थळ : गुरुग्राम कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी